



**BIL/SE/2023-2024**

**16<sup>th</sup> August, 2023**

To,  
**BSE Limited,**  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001.

**National Stock Exchange of India Ltd,**  
5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza,  
Bandra Kurla Complex,  
Bandra (E), Mumbai 400 051.

Scrip Code: 502355 (Equity)  
Scrip Code : 973556 (Debt)

Trading Symbol: BALKRISIND

Dear Sir/Madam,

**Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.**

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed Public Notice to Shareholders for transfer of shares to Investor Education and Protection Fund Authority published on 14<sup>th</sup> August, 2023, in the Newspapers viz "Business Standard" in English language and "Lokmat" in Marathi language.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For **Balkrishna Industries Limited**

**Vipul Shah**  
**Director & Company Secretary and**  
**Compliance Officer**  
**DIN: 05199526**

Encl: a/a

**Balkrishna Industries Ltd.**

**CIN No.: L99999MH1961PLC012185**

**Corporate Office : BKT House, C / 15, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India.**

**Tel: +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 www.bkt-tires.com**

**Registered Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad – 431 136, Maharashtra, India**

**Balkrishna Industries Limited**  
 CIN : L99999MH1961PL021285  
 Regd. Office - B-86, WIDC, Wajal Industrial Area, Andheri East, Mumbai - 400 073.  
 Tel No. +91 22 6668 3800 Fax: +91 22 6668 3888-89  
 Website: www.bkt-ltds.com E-mail: shares@bkt-ltds.com

**TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT**  
 Notice is hereby given that pursuant to provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by Ministry of Corporate Affairs, as amended from time to time (collectively referred as "IEPF Rules")...

**Kfn Technologies Ltd**  
 Balkrishna Industries Limited  
 Unit, (Unit, Balkrishna Industries Limited)  
 Mr. Rajesh Patro  
 Manager (Corporate Relations)  
 Selenium Tower B, Plot No. 31-32  
 Gachibowli, Financial District, Narsapuram  
 Hyderabad - 500 033  
 Toll Free: 1-800-309-4001  
 Email: rajesh.patro@kfnitech.com or  
 emailward\_rsg@kfnitech.com

**Vipul Shah**  
 Director & Company Secretary  
 DIN: 05199262

Place: Mumbai  
 Date: 12.08.2023

**VERSUNI INDIA HOME SOLUTIONS LIMITED**  
 (Formerly known as Philips Domestic Appliances India Limited)  
 Registered Office: 3<sup>rd</sup> Floor Tower A, DLF Park, 28 Block A7 Major Arena Road, New Town (Rajahat), Kolkata, West Bengal-700156, India.  
 Corporate Office: Unit No. 403, 4<sup>th</sup> Floor, Tower 3, Bharat Worldmark, Maidavars Road, Sector 65, Gurgaon, Haryana - 124018.  
 Tel: +91 24466004 CIN: U29398WB2009PL038316 Website: www.domesticappliancesphilips.co.in

**INFORMATION REGARDING 3<sup>rd</sup> (THIRD) ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/OTHER AUDIO-VISUAL MEANS**  
 This is to inform you that the Third (3<sup>rd</sup>) Annual General Meeting of the Members of the Company will be held on Tuesday, 12<sup>th</sup> September, 2023 at 10:00 A.M. IST (GMT+5:30) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with enabling circular issued by the Ministry of Corporate Affairs to transact the business that will be set forth in the Notice of the Meeting.

The Notice of the Third (3<sup>rd</sup>) AGM along with the Annual Report for the financial year 2022-23 will be sent by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Kfn Technologies Limited ("RTA"). Members holding shares in dematerialized form, are requested to register their email address and mobile number and their physical form and members holding shares in physical form are requested to furnish details of email address and mobile number of the RTA at [enward\\_rsg@kfnitech.com](mailto:enward_rsg@kfnitech.com).

The notice of the Third (3<sup>rd</sup>) AGM along with Annual Report for the financial year 2022-23 is also available on the website of the Company at <https://www.domesticappliancesphilips.co.in/> and on the website of the RTA at <https://www.kfnitech.com/> or <https://www.smeartex.kfnitech.com/> being the agency appointed by the Company for providing e-voting and VC/OAVM facility for the AGM.

Members will have an opportunity to cast their votes remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting. The manner of remote e-voting for members holding shares in dematerialized form, physical form and members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. The facility for e-voting will also be provided at the AGM and members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting, will be able to vote at the meeting.

The final dividend as recommended by the Board of Directors, if approved by the Members at the AGM, shall be paid to those shareholders who are holding shares as on the Record Date i.e. Friday, 4<sup>th</sup> August 2023, in accordance with the timelines under the Companies Act, 2013, electronically to those members who have updated their bank details for receiving dividend through electronic means. For members who have not updated their bank details, dividend warrants/demand drafts will be dispatched to their registered addresses. To avoid delay in receiving dividend, members are requested to update their KYC details/bank details with their depository participants where their shares are held in dematerialized form and with the Company's RTA, Kfn Technologies Limited, where the shares are held in physical form to receive dividend directly into their bank account on the payment date.

Members whose shares are in physical mode are requested to opt for the Electronic Clearing System (ECS) mode to receive dividend on time. We urge the members to utilize the ECS for receiving dividend.

Shareholders who wish to register their email address/bank account mandate may follow the below instructions:

Dematerialized Holding	Register/Update if your demat account as per process advised by your Depository Participant.
Physical Holding	Register/Update the details in prescribed Form ISR-1 and other relevant forms with Registrar and Transfer Agent of the Company, Kfn Technologies at <a href="mailto:enward_rsg@kfnitech.com">enward_rsg@kfnitech.com</a>

For Versuni India Home Solutions Limited  
 (Formerly known as Philips Domestic Appliances India Limited)  
 Sd/-  
 Anura Anubhag  
 DIN: 09832346  
 Director and Company Secretary

Date: 14 August, 2023  
 Place: Kolkata

**ABC INDIA LIMITED**  
 Moving made simple

**EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023**

Sl. No.	Particulars	₹ in Lakhs		
		Quarter Ended 30.06.2023	Year Ended 31.03.2023	Quarter Ended 30.06.2022
1	Total Income from operations	3,621.27	14,517.19	3,936.50
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Item)	69.17	223.09	69.25
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Item)	77.31	406.89	90.24
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Item)	77.31	425.79	90.24
5	Other Comprehensive Income	-	17.62	-
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) and other Comprehensive Income for the period)	77.31	443.41	90.24
7	Equity Share Capital (Face value ₹ 10/-)	541.72	541.72	541.72
8	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	3,615.15	-
9	Earning per Share (of ₹ 10/- each)*			
1	Basic (₹)	1.43	7.86	1.67
2	Diluted (₹)	1.43	7.86	1.67

\* Not Announced except for the year ended 31<sup>st</sup> March, 2023

Notes:  
 1. The above is an extract of Un-audited Financial Results for the quarter ended on 30th June, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the aforesaid Quarterly Financial Results are available on the website of BSE ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)), CSE ([www.cse-india.com](http://www.cse-india.com)) and on the Company's website ([www.abcindia.com](http://www.abcindia.com)).

2. These unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th August, 2023.

3. Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.

4. The figures of previous periods / year has been regrouped / reclassified wherever necessary to make them comparable with those of the current period / year.

For and on behalf of the Board of Directors of ABC India Limited  
 Sd/-  
 Ashish Agarwal  
 Managing Director  
 DIN: 00351824

Place: Kolkata  
 Date: 12<sup>th</sup> August, 2023

CIN - 163011WB1972PLC217415  
 REGD. OFF: P-10 NEW CITY ROAD, KOLKATA - 700 073  
 Phone: (033) 22371745/24614156. FAX: (033) 24614193  
 Email: [vrmd@abcindia.com](mailto:vrmd@abcindia.com), Website: [www.abcindia.com](http://www.abcindia.com)

**PPAP AUTOMOTIVE LIMITED**  
 CIN: LT4898DL1955PL0073281  
 Registered Office: 54, Okhla Industrial Estate, Phase-III, New Delhi-110020  
 Corporate Office: 5-20/2, Sector-51, Phase-III, Noida-201305, Uttar Pradesh  
 Tel: +91-120-4093931  
 Website: [www.ppapco.in](http://www.ppapco.in), E-mail: [investor.service@ppapco.com](mailto:investor.service@ppapco.com)

**NOTICE**  
 The 28<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of PPAP Automotive Limited ("Company") will be held on Friday, 15<sup>th</sup> September, 2023 at 11:30 AM (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of members at the venue, in compliance with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by Ministry of Corporate Affairs (MCA) read with SEBI Circular dated 5<sup>th</sup> January, 2023 which also allowed listed entities to send their Annual Report in electronic mode (collected referred to as "Circulars"). The venue of the said meeting shall be deemed to be the Registered Office of the Company at 54, Okhla Industrial Estate, Phase III, Delhi 110020.

Notice for 28<sup>th</sup> AGM and Annual Report of the Company for financial year 2022-23 will be sent electronically to all those members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agents ("RTA") / Depository Participants ("DP"). Additionally, it will be also available on the website of the Company, i.e. [www.ppapco.in](http://www.ppapco.in) and on the website of RTA, i.e. <https://www.kfnitech.com/>. Members can also access the same from the website of the stock exchanges i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange India Limited (NSE) at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) respectively. Members may note that the detailed procedure for remote e-voting, existing through the AGM and to participate in the AGM will be provided in the notice of the AGM.

Members may further note that the Board of Directors of the Company at their meeting held on Friday, 12<sup>th</sup> August, 2023 has recommended a final dividend of ₹ 0.25 per share on the face value of ₹ 10/- per share, subject to the approval of members. The final dividend, if declared, will be paid through electronic mode to the members who have updated their bank account details with the Depositories in case of shares held in demat and with the RTA in case of shares held in physical form. Members who have not updated the bank account details, dividend warrants/demand drafts / cheques will be sent to the registered addresses. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Registrar of Members and Share Transfer Agent of the Company will remain closed from Saturday, 9<sup>th</sup> September, 2023 to Thursday, 14<sup>th</sup> September, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and for payment of final dividend for financial year 2022-23, if declared at the AGM.

Members may further note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividend paid or distributed by a Company on or after 1<sup>st</sup> April, 2020 shall be taxable in the hands of the shareholders. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of payment of final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, members are requested to submit the documents in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961 on the link <https://web.linkintime.co.in/formsgp/submission-of-cfm-15b-15b.htm>

Members are also requested to update their email addresses and bank account details by following the procedure stated hereunder:  
 I. Registration of email id & bank account details for shareholders holding physical shares:  
 The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical form and who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd. by clicking the link [https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\\_Register.html](https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html) and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail and also upload the scanned PAN, Aadhar Card, share certificate & Form ISR-1 in PDF or JPEG format (upto 1 MB). On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder which needs to be entered in the link for verification.

For updation of bank account details members are requested to send ISR-1 to RTA at [delhi@linkintime.co.in](mailto:delhi@linkintime.co.in) in the format which is available on the website of the Company at [www.ppapco.in](http://www.ppapco.in)

II. For Permanent Registration for Demat shareholders:  
 It is clarified that for permanent registration of e-mail address and bank account details the Members are requested to register their e-mail address and bank account details in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedure prescribed by the Depository Participant.

III. For Temporary Registration for Demat shareholders:  
 The Members of the Company holding Equity Shares of the Company in Demat form and who have not registered their e-mail addresses may temporarily get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd. by clicking the link [https://web.linkintime.co.in/EmailTemp/Email\\_Register.html](https://web.linkintime.co.in/EmailTemp/Email_Register.html) and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, DPID, PAN, Folio number, Certificate number, PAN, mobile number and e-mail and also upload the scanned PAN, Aadhar Card, share certificate & Form ISR-1 in PDF or JPEG format (upto 1 MB). On submission of the shareholders details an OTP will be received by the shareholder which needs to be entered in the link for verification.

All members holding equity shares in physical mode are mandatory required to update their PAN, KYC details and Nomination to avoid freezing of folios on and after 1<sup>st</sup> October, 2023 pursuant to SEBI Circular dated 16<sup>th</sup> March, 2023.

In case of any queries, shareholder may write to [rh.haldesai@linkintime.co.in](mailto:rh.haldesai@linkintime.co.in) under Help section or call on Tel: No. (022)-89198800.

For any other queries members of the Company are requested to contact -  
 Link Intime India Private Limited PPAP Automotive Limited  
 Node Heights, 1<sup>st</sup> Floor, Plot No. NH-2, 54, Okhla Industrial Estate  
 C-1 Block LSC, Near Sector 14, Noida, New Delhi-201305  
 Janspurji, New Delhi-110058  
 Tel: +91 11-49411000  
 E-mail: [delhi@linkintime.co.in](mailto:delhi@linkintime.co.in)

For PPAP Automotive Limited  
 Sd/-  
 Pankhuri Agarwal  
 Company Secretary & Compliance Officer

Place: Noida  
 Date: 12<sup>th</sup> August, 2023

**RDC Concrete (India) Private Limited**  
 CIN : U74999MH1993PT172842  
 Regd. Office : DIL Complex, 701, 7<sup>th</sup> Floor, Trans One, Ghodbunder Road, Majajwada, Thane, Mumbai-400010 India. Email: [manish.modi@rdconcrete.com](mailto:manish.modi@rdconcrete.com) Phone: +91 9930999971  
 Website: [www.rdconcrete.com](http://www.rdconcrete.com)

**Extract of Statement of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2023**

Particulars	(Rs in millions)		
	Quarter ended 30.06.2023	Quarter ended 30.06.2022	Year ended 31.03.2023
1 Total Income from Operations	4,540.59	3,221.19	14,410.49
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	122.85	132.11	443.65
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	122.85	132.11	443.65
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	81.84	96.23	294.74
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax))	82.04	96.23	295.40
6 Paid up Equity Share Capital	86.75	86.75	86.75
7 Reserves (excluding Revaluation Reserve)	435.73	16.02	331.01
8 Securities Premium Account	83.88	83.88	83.88
9 Net worth	522.48	102.76	417.75
10 Paid up Debt Capital/ Outstanding Debt	3,496.13	1,833.39	2,734.82
11 Outstanding Redeemable Preference Shares	4,67,39,910	4,67,39,910	4,67,39,910
12 Debt Equity Ratio	6.69	17.84	6.55
13 Earnings Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations) -			
1. Basic:	9.43	11.09	33.98
2. Diluted:	1.73	2.03	6.42
14 Capital Redemption Reserve	-	-	-
15 Debenture Redemption Reserve	-	-	-
16 Debt Service Coverage Ratio	0.37	0.52	1.23
17 Interest Service Coverage Ratio	3.45	6.51	4.03

**Exceptional and/or Extraordinary Items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is applicable.**

Notes:  
 1. The Company has adopted Indian Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs with effect from April 1, 2019, with a transition date of April 1, 2021. For all periods up to and including the quarter ended June 30, 2023.  
 2. The above is an extract of the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2023, filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015. The full form of the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2023 are available on the BSE Ltd. ([URL: https://www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the website of the Company ([URL: https://www.rdconcrete.com](http://www.rdconcrete.com)).  
 3. For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosures Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and are available on the BSE Ltd. website ([URL: https://www.bseindia.com](http://www.bseindia.com)) and on the website of the Company ([URL: https://www.rdconcrete.com](http://www.rdconcrete.com)).  
 4. There has been no change in the accounting policies and therefore there has been no impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial items).

For RDC Concrete (India) Private Limited  
 Sd/-  
 Anil Banerjee  
 Managing Director & CEO  
 DIN: 03179109

Place: Thane  
 Date: August 11, 2023

**इंडिया एक्सिम बैंक**  
**India Exim Bank**  
 EXPORT-IMPORT BANK OF INDIA

Head Office: Centre One Building, Floor 21, World Trade Centre Complex, Cuffe Parade, Mumbai - 400005  
 Tel: (022) 22172819, 22172828; Fax: (022) 22182487; Website: [www.eximbankindia.in](http://www.eximbankindia.in)

**UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023**

Sl. No.	Particulars	₹ in Crores		
		Quarter ended 30-06-2023	Quarter ended 30-06-2022	Year ended 31-03-2023
1	Total Income from Operations	3,403.78	2,106.57	10,399.46
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	361.56	313.35	2,089.08
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	361.56	313.35	2,089.08
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	272.55	239.89	1,555.84
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	NA	NA	NA
6	Paid up Equity Share Capital	15,909.37	15,909.37	15,909.37
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	4,718.26	3,312.22	4,718.26
8	Securities Premium Account	NA	NA	NA
9	Net worth	20,627.63	19,227.58	20,627.63
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	NA	NA	NA
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA	NA	NA
12	Debt Equity Ratio	6.06:1	6.01:1	6.23:1
13	Earnings Per Share (of ₹. /- each) (for continuing and discontinued operations) -			
1. Basic:	NA	NA	NA	
2. Diluted:	NA	NA	NA	
14	Capital Redemption Reserve	NA	NA	NA
15	Debenture Redemption Reserve	NA	NA	NA
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

Notes:  
 1. The above results have been reviewed by the Audit Committee at its meeting held on August 11, 2023, and subsequently adopted by Board of Directors at its meeting held on August 11, 2023.  
 2. The above is an extract of the detailed format of the quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the LODR Regulations, 2015. The full form of the quarterly financial results are available on the Bank's websites (<https://www.eximbankindia.in/investor-relations>) and on the website of NSE (<https://www.nseindia.com>).  
 3. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to NSE and can be accessed on (<https://www.nseindia.com>).

For and on behalf of the Board of Directors  
 Sd/-  
 Harsha Bangari  
 Managing Director

Place: Mumbai  
 Date: August 11, 2023

**BUILDING A STRONGER FUTURE**

TELECOM TOWERS | MONOPOLES | SMART CITY POLES | UTILITY POLES  
 TRANSMISSION LINE TOWERS | SOLAR MOUNTING STRUCTURE | EPC

**EXTRACTS OF UN-AUDITED STANDALONE / CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE, 2023**

Particulars	(Rs. in Lakhs except EPS)					
	Standalone		Consolidated		Notes:	
	Quarter ended 30-Jun-23	Year ended 31-Mar-23	Quarter ended 30-Jun-23	Year ended 31-Mar-23	Quarter ended 30-Jun-23	Year ended 31-Mar-23
Total Income from operation	26,220.27	20,993.09	1,00,242.01	26,235.40	21,125.23	1,00,729.44
Net Profit/(Loss) for the quarterly year ended (before tax, exceptional/ extraordinary item)	1,363.49	987.76	5,446.32	1,365.85	984.17	5,470.06
Net Profit/(Loss) for the quarterly year ended after tax (after exceptional/extraordinary item)	1,363.49	987.76	5,381.83	1,365.85	984.17	5,405.57
Net Profit/(Loss) for the quarterly year ended after tax (after exceptional/extraordinary item)	1,013.15	735.00	4,009.47	1,014.73	731.77	4,025.43
Total Comprehensive Income for the quarterly year ended (Net of Tax)	1,013.15	735.00	4,001.52	1,014.73	731.77	4,017.49
Equity Share Capital	3,157.05	2,857.05	3,157.05	3,157.05	2,857.05	3,157.05
Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	36,832.42	-	-	36,894.25
Earning per Share (in Rs.)						
Basic	0.32	0.26	1.32	0.32	0.26	1.33
Diluted	0.32	0.26	1.32	0.32	0.26	1.33

Notes:  
 1. The above is an extract of detailed format of Un-Audited Financial Results filed with stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full form of the Un-Audited Results are available on the stock exchange websites [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and on the Company's website [www.salasartechno.com](http://www.salasartechno.com).

2. The Un-audited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2023 have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their respective meetings held on 12-August-2023.

3. These results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

4. Figures for the previous periods/year have been regrouped wherever necessary, to confirm to the current period's classification.

For Salasar Techno Engineering Ltd.  
 Sd/-  
 Alok Kumar  
 Managing Director  
 DIN : 01474484

Date: 12.08.2023  
 Place: Noida

**SALASAR**  
 Building a stronger future

CIN: L23201DL2001PL174076  
 Regd office: E-20, South Extension I, New Delhi-110049. Tel: +91-11-41648566/8577;  
 E-mail id: [compliance@salasartechno.com](mailto:compliance@salasartechno.com), Website: [www.salasartechno.com](http://www.salasartechno.com)

